

**“मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण” या योजनेतर्गत
निधी वितरीत करण्याबाबत.**

**महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक - मवबा-२०२५/प्र.क्र.८२/कार्या-२
नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, मादाम कामा रोड,
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक - ३० एप्रिल, २०२५.**

संदर्भ :-

- (१) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र.मबावि-२०२४/प्र.क्र.९६/कार्या-२, दि.२८.०६.२०२४, दि.०३.०७.२०२४, दि.१२.०७.२०२४ व दि.२५.०७.२०२४.
- (२) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र.मबावि-२०२४/प्र.क्र.१५६/कार्या-२, दि.०५.०७.२०२४.
- (३) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र.मबावि-२०२४/प्र.क्र.१५१/कार्या-२, दि.०८.०७.२०२४.
- (४) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र.मबावि-२०२४/प्र.क्र.१६६/कार्या-२, दि.१५.०७.२०२४ व दि.१९.०७.२०२४.
- (५) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र.मबावि-२०२४/प्र.क्र.१४९/कार्या-२, दि.०७.०८.२०२४ व दि.२४.०९.२०२४.
- (६) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-२, दि.०७.०८.२०२५.

प्रस्तावना :-

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सदर योजनेतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील २१ ते ६५ या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer) दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम देण्यात येते.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या मागणी क्र.एक्स-१, लेखाशिर्ष २२३५ डी६३१ अंतर्गत ३१-सहाय्यक अनुदान (वेतनेत्तर) या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रु.२८२९.०० कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून रु.२५११.०० कोटी (अक्षरी रु.दोन हजार पाचशे अकरा कोटी फक्त) इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer) अदा करण्याच्या अनुषंगाने वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या मागणी क्र.एक्स-१, लेखाशिर्ष २२३५ डी६३१ अंतर्गत ३१-सहाय्यक अनुदान (वेतनेतर) या उद्दिष्टाखाली (सर्वसाधारण घटकांसाठी) रु.२८२९.०० कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतूदीमधून रु.२५११.०० कोटी (अक्षरी रु.दोन हजार पाचशे अकरा कोटी फक्त) इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे.

२. सदर योजनेवरील खर्चासाठी उप सचिव (का-२), महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई हे “नियंत्रण अधिकारी”, तसेच कक्ष अधिकारी (रोख शाखा), महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई हे “आहरण व संवितरण अधिकारी” राहतील.

३. सदरचा वितरीत करण्यांत आलेला निधी आहरण व संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तीक ठेव लेखा (VPDA) प्रणालीद्वारे “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्र.००००००४३८००८४५६४३ मध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या निधी मर्यादेत तसेच, वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.१४९/२०२५/व्यय-६, दि.२९.०४.२०२५ अन्वये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यांत येत आहे.

५. या योजनेतर्गत होणारा खर्च सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात “२२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, १०३, महिला कल्याण, (३३), मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, (३३) (०१), मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (कार्यक्रम) (२२३५ डी ६३१) या लेखाशिर्षांतर्गत ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) या उद्दिष्टांकरीता (सर्वसाधारण घटकांसाठी) वितरीत करण्यात आलेल्या उपलब्ध तरतूदीमधून भागविण्यात यावा.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आला असून त्याचा संकेतांक २०२५०४३०१८०२१५७७३० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्र.वि. कुलकर्णी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

(१) मा.मंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

(२) अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

- (३) अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- (४) सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- (५) सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- (६) आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे.
- (७) महालेखापाल - महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
- (८) महालेखापाल - महाराष्ट्र-१/२ (लेखा व परिक्षा), मुंबई/नागपूर.
- (९) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- (१०) निवासी लेखा अधिकारी, मुंबई.
- (११) नियंत्रण अधिकारी तथा उप सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- (१२) आहरण व संवितरण अधिकारी तथा कक्ष अधिकारी (रोखशाखा), महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- (१३) कक्ष अधिकारी (व्यय-६), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- (१४) कक्ष अधिकारी (का-०४), महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सदर निधी बी.डी.एस. प्रणालीवर वितरीत करण्याचा विनंतीसह अग्रेषित.
- (१५) निवडनस्ती, कार्यासन-२.